



Date: 01/06/2026

To,  
The Manager  
Compliance Department  
BSE Limited  
P. J. Towers, Dalal Street,  
Fort Mumbai-400001

Ref: Scrip ID: - **SHALPRO** Scrip Code:- **512499**

**Sub.: Submission of Newspaper Clipping regarding to publication of extract of Audited Financial Results for the quarter and year ended on 31<sup>st</sup> March, 2026.**

In pursuant to regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of 'Newspaper Advertisement', regarding publication of extract of Un-Audited Financial Results for quarter and year ended on 31<sup>st</sup> March, 2026, which was approved in the meeting of the Board of Directors of the Company held on Saturday, 30<sup>th</sup> May, 2026, Published on 31<sup>st</sup> May, 2026 in Active Times (English Edition) & Mumbai Lakshdeep (Marathi Edition).

Kindly take the same on your record and acknowledge receipt of the same.

Thanking You  
Yours Faithfully

**For Shalimar Productions Limited**

---

**Tilokchand Kothari**  
**Director**  
**DIN: 00413627**

**SHALIMAR PRODUCTIONS LIMITED**

---

A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No B- 31, Off Link Road, Andheri West, Mumbai, Maharashtra, 400053  
Tel. No. 022-4517 0487 Email ID: [contact@shalimarpro.com](mailto:contact@shalimarpro.com) Website: [www.shalimarpro.com](http://www.shalimarpro.com)  
CIN: L01111MH1985PLC228508



**District Deputy Registrar, Co-Operative Societies, Palghar & Office of the Competent Authority**  
**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
 Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar  
 E-mail:- ddr.palghar@gmail.com

No.DDR/PAL/MOFA/Deemed Conveyance/Notice/778/2026 Date: 06/04/2026  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the  
 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 41 of 2026**

**Applicant Society :- Manoj Co-operative Housing Society Ltd.**  
 Add: Village-Diwannan, Vasai Road (West), Tal.-Vasai, Dis.-Palghar 401202,  
 Versus

**Opponent : 1. M/s Krishna Township Corporation 2. M/s Rashmi and Choksi 3. Rashmi Shri. CHSL 4. Sri ram Spring Field CHSL and others**

**Description of Property : Village: Diwannan, Tal.: Vasai Dist. Palghar**

Survey NO./CTS NO.	Hissa No./Sheet No.	Area Sq. Mtr
191	-	1355 Sq. Meters Out of 31440 Square Meters

Take the notice that as per above details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on Dated 16/06/2026 at 2.00 p.m.

Sd/-  
**(Kishan Ratnale)**  
 Competent Authority & District  
 Dy. Registrar Co. Op. Societies, Palghar

**District Deputy Registrar, Co-Operative Societies, Palghar & Office of the Competent Authority**  
**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
 Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar  
 E-mail:- ddr.palghar@gmail.com

No.DDR/PAL/MOFA/Deemed Conveyance/Notice/800/2026 Date: 27/03/2026  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the  
 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 3267 of 2026**

**Applicant Society :- Omkrupa Co-operative Housing Society Ltd.**  
 Add: Jay Shree Jagannath Nagar, Virar - Nallasopara Link Road, Virar (E),  
 Tal. Vasai, Dist. Palghar-401305

**Opponent : 1. Mamulakh V. Joshi 2. Arvind Mukund Bari 3. Vijay Ravindranath Kargutkar 4. M/S. Bhumi Constructions Through Its Proprietor Mr. Jayesh M. Mehtalia 5. Jay Krupa Co. Op. Hsg. Soc. Ltd. 6. Jagdish Krupa Co. Op. Hsg. Soc. Ltd. And Other Description of Property : Village: Virar, Taluka: -vasai, Dist. Palghar**

Survey NO./CTS NO.	Hissa No. / Sheet No.	Area Sq. Mtr
399	2	440 Sq.mtr

Take the notice that as per above details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on Dated 16/06/2026 at 02.00 p.m.

Sd/-  
**(Kishan Ratnale)**  
 Competent Authority & District  
 Dy. Registrar Co. Op. Societies, Palghar

**District Deputy Registrar, Co-Operative Societies, Palghar & Office of the Competent Authority**  
**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
 Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar  
 E-mail:- ddr.palghar@gmail.com

No.DDR/PAL/MOFA/Deem Conveyance/Notice/777/2026 Date: 06/04/2026  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the  
 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 43 of 2026**

**Applicant Society :- Vijay Nagar Co-operative Housing Society Ltd.**  
 Add: Village Umele, Naigaon West, Tal. Vasai, Dist. Palghar, 401202

**Opponent : 1. Pandurang Walji 2. Lahu Walji 3.. Tukaram Walji 4. Pandhari Jhawarya Koli 5. Prabhakar Jhawarya Koli 6. Aditya Jhawarya Koli and others**

**Description of Property : Village: Umele, Tal. : Vasai, Dist. Palghar**

Survey NO./CTS NO.	Hissa No./Sheet No.	Area Sq. Mtr
53	1	1575 Sq. Mt. Out Of 2310 Sq. Mt.
53	2	410 Sq. Mt. Out Of 630 Sq. Mt.

Take the notice that as per above details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on Dated 16/06/2026 at 02.00 p.m.

Sd/-  
**(Kishan Ratnale)**  
 Competent Authority & District  
 Dy. Registrar Co. Op. Societies, Palghar

**District Deputy Registrar, Co-Operative Societies, Palghar & Office of the Competent Authority**  
**Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))**  
 under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,  
 Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar  
 E-mail:- ddr.palghar@gmail.com

No.DDR/PAL/MOFA/Deem Conveyance/Notice/777/2026 Date: 06/04/2026  
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the  
 Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963  
**Application No. 43 of 2026**

**Applicant Society :- Vijay Nagar Co-operative Housing Society Ltd.**  
 Add: Village Umele, Naigaon West, Tal. Vasai, Dist. Palghar, 401202

**Opponent : 1. Pandurang Walji 2. Lahu Walji 3.. Tukaram Walji 4. Pandhari Jhawarya Koli 5. Prabhakar Jhawarya Koli 6. Aditya Jhawarya Koli and others**

**Description of Property : Village: Umele, Tal. : Vasai, Dist. Palghar**

Survey NO./CTS NO.	Hissa No./Sheet No.	Area Sq. Mtr
53	1	1575 Sq. Mt. Out Of 2310 Sq. Mt.
53	2	410 Sq. Mt. Out Of 630 Sq. Mt.

Take the notice that as per above details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on Dated 16/06/2026 at 02.00 p.m.

Sd/-  
**(Kishan Ratnale)**  
 Competent Authority & District  
 Dy. Registrar Co. Op. Societies, Palghar

**Conart Engineers Limited™**  
 Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai - 400052, Maharashtra.  
 Tel: 022-26489621, E-mail: celcs@conartengineers.com  
 CIN : L45200MH1973PLC017072

**STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31<sup>st</sup> MARCH, 2026**

- The audited Financial Results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors of their meeting held on 30<sup>th</sup> May, 2026. The figures for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been subjected to the limited review by the statutory auditors.
- The previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary, to confirm the current period figures.
- The audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been uploaded on the website of stock exchange BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website at [www.conartengineers.com](http://www.conartengineers.com). The same can also be accessed by scanning the QR Code given below:

By the order of the Board of Directors  
 For Conart Engineers Limited  
 Sd/-  
**Jitendra S. Sura**  
 Managing Director

Date: 30.05.2026  
 Place: Vadodara

**ATHARV ENTERPRISES LIMITED**  
 Building No. D/27, Shop No.1, Yogi Nagar, Eksar, Borivali, Near Corporation Bank, Mumbai - 400091  
 Email: atharventerprisesltd@gmail.com CIN: L66110MH1990PLC391158

The Audited Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in the meetings held on 29<sup>th</sup> May, 2026. The complete Audited Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been filed under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 with stock exchanges and are available on the website of stock exchanges, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website [www.atharventerprises.biz/home](http://www.atharventerprises.biz/home). The same can be accessed by scanning the QR Code.

Sd/-  
**Pramod Kumar Gadiya**  
 Managing Director  
 DIN: 02258245

Date: 29<sup>th</sup> May, 2026  
 Place: Mumbai

**PUBLIC NOTICE**

This is to bring to the notice of the public at large that my client, Mr. JUNEED AYYUB VORA, was the exclusive owner of residential flat premises admeasuring 39.93 Sq. Mtrs. (Built-up), bearing Flat No.1302, 13th Floor, A-Wing, Madina Tower CHSL, S.V. Road, Opp. Sunder Nagar, Goregaon (West), Mumbai - 400104, lying and being on C.T.S. No.65 of Village Chincholi, Taluka Borivali, Mumbai Suburban District and Mumbai City (hereinafter referred to as the "said Flat").

AND WHEREAS originally Mr. Ayyub Noormohomed Vora and Mrs. Rashida Ayyub Vora had jointly acquired and purchased the said Flat from M/s. UBS Dream Construction Pvt. Ltd. by virtue of an Agreement for Sale dated 30<sup>th</sup> December 2011, duly registered under Registration No. BDR12-9534/2011.

AND WHEREAS Mr. Ayyub Noormohomed Vora, being one of the joint owners holding 50% share in the said Flat and father of my client, died intestate at Mumbai on 07.03.2018, leaving behind her Mrs. Rashida Ayyub Vora (Wife), Mr. Juned Ayyub Vora (Son), Mr. Imtiaz Ayyub Vora (Son), Mrs. Nasreen Asif Vora (née Nasreen Ayyub Vora) (Daughter) and Mrs. Kausar Irfan Vohra (née Kausar Ayyub Vora) (Daughter), as his only surviving legal heirs and representatives.

AND WHEREAS thereafter the aforesaid legal heirs relinquished and released their respective rights, title and interest in the said 50% undivided share of the deceased Mr. Ayyub Noormohomed Vora in favour of my client by virtue of a Release Deed dated 18<sup>th</sup> August 2018, duly registered under Registration No.BRL6-9684/2018.

AND WHEREAS thereafter Mrs. Rashida Ayyub Vora, being the other joint owner holding remaining 50% share in the said Flat and mother of my client, died intestate at Mumbai on 08.01.2022, leaving behind her Mr. Juned Ayyub Vora (Son), Mr. Imtiaz Ayyub Vora (Son), Mrs. Nasreen Asif Vora (née Nasreen Ayyub Vora) (Daughter) and Mrs. Kausar Irfan Vohra (née Kausar Ayyub Vora) (Daughter), as her only surviving legal heirs and representatives.

AND WHEREAS thereafter the aforesaid legal heirs relinquished and released their respective rights, title and interest in the said 50% undivided share of the deceased Mrs. Rashida Ayyub Vora in favour of my client by virtue of a Release Deed dated 26<sup>th</sup> April 2025, duly registered under Registration No.MUMBAI23-7030/2025, and accordingly my client became absolutely seized and possessed of and entitled to 100% share, right, title and interest in respect of the said Flat.

AND WHEREAS my client has thereafter sold and transferred the said Flat to the Purchaser, namely Mr. Taufiq Abdul Rashid Shaikh, by virtue of an Agreement for Sale dated 07<sup>th</sup> May 2026, duly registered under Registration No.MUMBAI24-6150/2026.

Any person/s having any claim, objection, right, title or interest of whatsoever nature, whether by way of inheritance, succession, mortgage, charge, lien, gift, tenancy, trust, maintenance, possession or otherwise howsoever, in respect of the said Flat, is/are hereby required to make the same known in writing to the undersigned along with documentary proof in support thereof within a period of seven (7) days from the date of publication hereof, failing which such claim/s or objection/s, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the sale transaction in favour of the said Purchaser, Mr. Taufiq Abdul Rashid Shaikh, shall be completed without any reference to such claim/s or objection/s.

Advocate **IMRAN SIDDIQUI**  
 55/349, Sanket CHS, M. H. B. Colony,  
 Dindoshi Nagar, Malad (East), Mumbai - 400097,  
 Mob.9967861660  
 Advocate for Mr. Juned Ayyub Vora

Place: Mumbai  
 Date: 01/06/2026

**TRUHOME FINANCE LIMITED** (Formerly Shiram Housing Finance Ltd.)  
 Head Office: Level -3, Wockhardt Towers, East Wing C-2, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051;  
 Tel: 1800 102 4345; Website: <http://www.truhomefinance.in>  
 Reg.Off.: Srinivasa Tower, 1st Floor, Door No.5, Old No.11, 2nd Lane, Cenatoph Road, Alwarpet, Teynampet, Chennai-600018

**APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8(6)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to Truhome Finance Limited, the SYMBOLIC POSSESSION of which have been taken by the Authorized Officer of Truhome Finance Limited, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis in e-auction on 04.07.2026 between 11:00 a.m. to 01:00 p.m. for recovery of the balance due to Truhome Finance Limited from the Borrowers And Guarantors, as mentioned in the table.

Details of Borrowers and Guarantors, amount due, Short Description of the immovable property, reserve price and earnest money deposit and date of Inspection are also given as:

Name of Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgaggers	Amount of Recovery and date of Demand Notice	Reserve Price (Rs.) & Bid Increment	Date & Time of Auction	Contact Person Details - (AO and Disposal team)
<b>1. MR. MANOJ SAHANI ... Borrower</b> <b>2. MRS. GUDIYA MANOJ SAHANI ... Co-Borrower</b> <b>All Residing at: Block No.06, 1st Floor, Shreeji Aura Complex, A3 - Wing, Dahivali, Near HP Petrol Pump, Karjat, Raigad - 410201</b> <b>Also At:-House No.98, Kavataliya Siharwa, Gorakhpur, Uttar Pradesh - 273007</b> <b>Also At:Flat No.20, 2nd Floor, Building No. A 4 Ruby, Shreeji Aura Complex, Near HP Petrol Pump Dahivali, Karjat - 410201</b> <b>Date of NPA - 05/03/2026</b> <b>Date of Possession &amp; Type</b> <b>26th May 2026, Symbolic Possession</b> <b>Encumbrances known</b> Not Known	Demand Notice: 10/03/2026 Rs.24,48,398.00/- (Rupees Twenty Four Lakh Fourty Eight Thousand Three Hundred Ninety Eight Only) as on 09-03-2026 with further interest and other costs, charges and expenses	Rs. 26,46,000/- (Rupees Twenty Six Lakh Forty Six Thousand Only) <b>Bid Increment:</b> Rs. 10,000/- and in such multiples. <b>Earnest Money Deposit (EMD)(Rs.)</b> Rs. 2,64,600/- (Rupees Two Lakh Sixty Four Thousand Six Hundred Only)	<b>04-JULY-2026</b> & <b>Auction Time:</b> <b>11.00 A.M. to 01.00 P.M.</b>	<b>Debjyoti Roy</b> 9874702021  <b>Alif Mobhani</b> 9082200988  <b>Property Inspection Date :</b> 30th June, 2026
<b>1. MRS. SARITA LAXMAN BHOI ... Borrower</b> <b>2. MR. LAXMAN DASRATH BHOI ... Co-Borrower</b> <b>All Residing at: Room No. 02, B-Wing, Vakratund Nagar, Near Rahtoli, Kulgaoan, Badlapur West, Thane - 421503</b> <b>Also At:- At Post Ghodgaon, Tal - Chodpa, Ghodgaon, Jalgaon, Maharashtra - 425108</b> <b>Also At- Room No.20, Plot No.736, Akshay Society, Grh Nirman, Sector No.7, Charkop, Kandivali - West, Mumbai - 400067</b> <b>Also At: 207, 2nd Floor, A-Wing, Jagannath Paradise, Boradpada Road, Opp. MLA Kisan Kothare Bunglow, Badlapur Gaon, Badlapur West, Thane - 421503.</b> <b>Date of NPA - 05/03/2026</b> <b>Date of Possession &amp; Type</b> <b>20th May 2026, Symbolic Possession</b> <b>Encumbrances known</b> Not Known	Demand Notice: 10/03/2026 Rs.19,23,613.00/- (Rupees Nineteen Lakh Twenty Three Thousand Six Hundred Thirteen Only) as on 09-03-2026 with further interest and other costs, charges and expenses	Rs. 21,60,000/- (Rupees Twenty One Lakh Sixty Thousand Only) <b>Bid Increment:</b> Rs. 10,000/- and in such multiples. <b>Earnest Money Deposit (EMD)(Rs.)</b> Rs. 2,16,000/- (Rupees Two Lakh Sixteen Thousand Only)	<b>04-JULY-2026</b> & <b>Auction Time:</b> <b>11.00 A.M. to 01.00 P.M.</b>	<b>Debjyoti Roy</b> 9874702021  <b>Alif Mobhani</b> 9082200988  <b>Property Inspection Date :</b> 29th June, 2026

**Description of Property**

OWNER OF THE PROPERTY: MR. MANOJ SAHANI & MRS. GUDIYA MANOJ SAHANI  
 FLAT NO.10, 2ND FLOOR, BUILDING NO. A-4, IN THE BUILDING KNOWN AS "RUBY - SHREEJI AURA COMPLEX" ADMEASURING CARPET AREA 30.16 SQ. MTR CONSTRUCTED ON PROPERTY BEARING GUT NO. 106/0, PLOT NO. 2 TO 4 SITUATE LYING, BEING AT MOUJE DAHIVALI TARFE NEED, TALUKA KARJAT, DISTRICT RAIGAD AND BOUNDED AS FOLLOWS: ON OR TOWARDS THE EAST BY: JAYESHBHAI SURVEY NO.107, ON OR TOWARDS THE WEST BY: NAALA, ON OR TOWARDS THE NORTH BY: LALANI BUILDERS, SURVEY NO.112, ON OR TOWARDS THE SOUTH BY: DATTATRAY NANA GHARAT SURVEY NO.105.

OWNER OF THE PROPERTY: MRS. SARITA LAXMAN BHOI & MR. LAXMAN DASRATH BHOI  
 THAT PIECE OF LAND LYING BEING AND SITUATED AT VILLAGE BADLAPUR TALUKA - AMBERNATH, DISTRICT - THANE, MAHARASHTRA; WITHIN THE LOCAL LIMIT OF BADLAPUR MUNICIPAL COUNCIL BEARING FLAT NO.207 ON SECOND FLOOR, A-WING, OF COMPLEX KNOWN AS "JAGANNATH PARADISE" WHICH IS TO HAVE TOTAL CARPET AREA OF 29.25 SQ. MTRS CARPET CONSTRUCTED ON (1) SURVEY NO. 258/1, AREA ADMEASURING 0H-12R-30P OUT OF TOTAL AREA ADMEASURING 0H-46R-80P PK. 0H-04R-80P TOTAL 0H-51R-60P ASST. 1RS - 71 PAISE, (2) SURVEY NO. 258/4, AREA ADMEASURING 0H-11R-90P PK. 0H-01R-20P TOTAL 0H-13R-10P ASST. 1RS - 00 PAISE, SITUATED AT VILLAGE BADLAPUR, TALUKA AMBERNATH, DIST-THANE, WITHIN LOCAL LIMITS OF KULGAON BADLAPUR MUNICIPAL COUNCIL.

**PUBLIC NOTICE**

THE PUBLIC IN GENERAL is hereby informed that my client **MR. MANISH ASHKARAN BOLIA**, his mother **SMT. MANJUDEVJI ASHKARAN BOLIA** & his father **MR. ASHKARAN HIRALALJI BOLIA** (since deceased), are the joint owners of Flat No.14, on 3<sup>rd</sup> Floor, of CHARKOP KAPILVASTU CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., at Plot No.227, Road No.RDP-5, Sector-3, Charkop, Kandivali (West), Mumbai - 400 067, area admeasuring 658 sq.ft. Built-up and Holder of 5 (five) fully paid up shares of Rupees Fifty each, bearing Share Certificate No.1, Member Register No.One, Distinctive Nos. from 1 to 5 (both inclusive); and approved by the Board of Directors of their meeting held on 30<sup>th</sup> May, 2026. The figures for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been subjected to the limited review by the statutory auditors.

The previous period figures have been regrouped/rearranged wherever necessary, to confirm the current period figures.

The audited Financial Results for the quarter and year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been uploaded on the website of stock exchange BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website at [www.conartengineers.com](http://www.conartengineers.com). The same can also be accessed by scanning the QR Code given below:

By the order of the Board of Directors  
 For Conart Engineers Limited  
 Sd/-  
**Jitendra S. Sura**  
 Managing Director

Date: 30.05.2026  
 Place: Vadodara

**ATHARV ENTERPRISES LIMITED**  
 Building No. D/27, Shop No.1, Yogi Nagar, Eksar, Borivali, Near Corporation Bank, Mumbai - 400091  
 Email: atharventerprisesltd@gmail.com CIN: L66110MH1990PLC391158

The Audited Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in the meetings held on 29<sup>th</sup> May, 2026. The complete Audited Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March, 2026 have been filed under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015 with stock exchanges and are available on the website of stock exchanges, [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on Company's website [www.atharventerprises.biz/home](http://www.atharventerprises.biz/home). The same can be accessed by scanning the QR Code.

Sd/-  
**Pramod Kumar Gadiya**  
 Managing Director  
 DIN: 02258245

Date: 29<sup>th</sup> May, 2026  
 Place: Mumbai

**SHALIBHRA FINANCE LIMITED**  
 Regd Office: 3, Kamet Industrial Estate, 396, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai 400025  
 Email: shalibhbra\_mum@yahoo.com CIN: L65923MH1992PLC064866

**Extract of Financial Results for the Quarter and Year ended 31<sup>st</sup> March 2026** (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31 March 2026 Audited	31 March 2025 Audited	31 March 2026 Audited	31 March 2025 Audited
Total Income from Operations	1,098	945	4,110	3,649
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	704	560	2,559	2,061
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	704	560	2,559	2,061
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	513	444	1,948	1,600
Total Comprehensive Income for the period	415	85	1,897	1,271
Paid-up equity Share Capital	3,089	772	3,089	772
Earnings per share (EPS)				
a) Basic	1.66	5.75	6.31	17.29
b) Diluted	1.66	5.75	6.31	17.29

Note: The above is an extract of the detailed format of quarter and year ended audited financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. Full format of the result is available on the website of the stock exchanges at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on company website at [www.shalibhbrafinance.com](http://www.shalibhbrafinance.com)

For Shalibhbra Finance Limited  
 Sd/-  
**Vatsal Doshi, Managing Director**  
 DIN: 07950770

Place: Mumbai  
 Date: 01/06/2026

**SHALIMAR PRODUCTIONS LIMITED**  
 Regd. Office: -A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.  
 Tel: 022-45170487, Website: [www.shalimarpro.com](http://www.shalimarpro.com), Email: [contact@shalimarpro.com](mailto:contact@shalimarpro.com)

**EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2026** (Rs. in Lakhs, except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2026 AUDITED	31.12.2025 UNAUDITED	31.03.2025 AUDITED	31.03.2026 AUDITED
1	Total Income from operations	0.03	16.39	48.16	16.45
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)
5	Profit / (Loss) from continuing operations	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)
7	Equity Share Capital	9843.28	9843.28	9843.28	9843.28
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)	-	-	-	-
A	Basic for the period from Continuing and Discontinued Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)
B	Diluted EPS for the period from Continuing Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)

For Shalimar Productions Limited  
 Sd/-  
**Tilokchand Kothari**  
 Director  
 DIN: 00413827

Date: 30.05.2026  
 Place: Mumbai

**VISAGAR FINANCIAL SERVICES LIMITED**  
 Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (W), Mumbai-400058  
 Tel: 022-67424815, Website: [www.vfslvisagar.com](http://www.vfslvisagar.com), Email: [info@visagar.com](mailto:info@visagar.com)  
 CIN: L99999MH1994PLC076858

**EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>st</sup> MARCH, 2026** (₹ in Lacs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2026 AUDITED	31.12.2025 UNAUDITED	31.03.2025 AUDITED	31.03.2026 AUDITED
1	Total Income from operations	274.51	298.36	1160.17	993.28
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(96.29)	143.71	(234.47)	(36.04)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(96.19)	143.71	(234.35)	(35.94)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(96.19)	14		

# दिल्लीत सोमवारी जल नवोपक्रमाशी संबंधित 'महा मिशन' आणि 'भारत-विन पोर्टल'चे होणार उद्घाटन

नवी दिल्ली, दि. ३१: भारतातील जल संशोधन आणि नवोपक्रम (इन्वोल्यूशन) परिस्थिती अधिक बळकट करण्यासाठी सोमवारी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात सरकार, उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज एका राष्ट्रीय कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. जलशक्ती मंत्रालयाच्या माहितीनुसार, 'जल क्षेत्रातील संशोधन आणि

विकासावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्दिष्ट देशातील जल नवोपक्रमाच्या पुढील टप्प्याला गती देणे हे आहे. या दरम्यान, मंत्रालय आणि इस्त्रो यांच्यात होणाऱ्या ऐतिहासिक सामंजस्य करारासह या कार्यशाळेत 'महा मिशन' आणि 'भारत-विन पोर्टल'चे उद्घाटन करण्यात येणार आहे. यामुळे देशातील जल नवोपक्रम आणि स्टार्टअपना नवी चालना मिळणार आहे.

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED						
Regd. Office: - A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.						
Tel: 022-45170487, Website: www.shalimarpro.com, Email: contact@shalimarpro.com						
CIN: L01111MH1985PLC228508						
EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2026 (Rs. in Lakhs, except per share data)						
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended		Year Ended		
		31.03.2026	31.12.2025	31.03.2025	31.03.2025	
		AUDITED	UNAUDITED	AUDITED	AUDITED	
1	Total Income from operations	0.03	16.39	48.16	16.45	267.85
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)	(70.12)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)	(71.10)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)	(70.72)
5	Profit / (Loss) from continuing operations	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)	(70.72)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(27.25)	(4.31)	(20.39)	(119.27)	(70.72)
7	Equity Share Capital	9843.28	9843.28	9843.28	9843.28	9843.28
8	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-
9	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (Not Annualized)					
	A Basic for the period from Continuing and Discontinued Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01)
	B Diluted EPS for the period from Continuing Operations	(0.00)	(0.00)	(0.00)	(0.01)	(0.01)

Date: 30.05.2026  
Place: Mumbai

For Shalimar Productions Limited  
Sd/-  
Tilokchand Kothari  
Director DIN: 00413627

ब्ल्यू पर्ल अॅग्रीकल्चर्स लिमिटेड						
सीआयएन - L46209MH1992PLC069447						
नोंदणीकृत कार्यालय: १५०६, चौदा सुविम, साकी विहार रोड, एमटीएलएन इमारतीसमोर, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००४२						
मोबाईल क्र.: +९१ ९०८३१८९९२० • ई-मेल: bluepearl@bseindia.com • वेबसाईट: www.bluepearlgroup.com						
३१.०३.२०२६ रोजी समाप्त झालेल्या तिमाही व वर्षासाठीचे लेखापरीक्षित स्वतंत्र आर्थिक निकाल						
(रु. लाखात व्यक्त केले)						
अ. क्र.	वर्षातील	तिमाही समाप्ती		वर्ष समाप्ती		
		३१/०३/२०२६	३१/१२/२०२५	३१/०३/२०२५	३१/०३/२०२५	
		(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	
०१	कामकाजानुसार एकूण उत्पन्न (निव्वळ)	१२९१.०९	१३४८.३८	११९८.२४	५०००.०२	३५३२.९८
०२	कालावधीतील नफा / (तोटा) (कर, अपवाददायक आणि / किंवा असाधारण बाबिनंतर)	२६.९२	३५.५१	-५८.३४	१३६.८९	७७.४७
०३	कालावधीतील नफा / (तोटा) (करपूर्व, अपवाददायक आणि / किंवा असाधारण बाबिनंतर)	२६.९२	३५.५१	-५८.३४	१३६.८९	७७.४७
०४	कालावधीतील नफा / (तोटा) (करोपर, अपवाददायक आणि / किंवा असाधारण बाबिनंतर)	२०.८३	२८.१३	-३४.०२	१०३.३०	६५.४७
०५	कालावधीतील एकूण संचयन/उत्पन्न	२०.८३	२८.१३	-३४.०२	१०३.३०	६५.४७
०६	अदा केलेले भागभांडवल (प्रति समभाग दर्शनी मूल्य रु. १/-)	६०२५.६०	६०२५.६०	६०२५.६०	६०२५.६०	६०२५.६०
०७	मूलभूत व वितरित प्रति समभाग अंक (बाबिनंतर वगळता) (रु.)	-	-	-	-	-
०८	मूलभूत	०.००	०.००	-०.०२	०.०२	०.०१
०९	निव्वळित	०.००	०.००	-०.०२	०.०२	०.०१

टिप: शिवालय बंद आणि लेखापरीक्षण बाबिनंतराच्या बाबत संशोधित दिनांक २१ मे, २०२६ रोजी झालेल्या वितरित केलेल्या निव्वळित मूल्य, संपूर्ण (निव्वळित) आणि वितरित (निव्वळित) विषय, २०२५ मधील दिनांक २३ ऑगस्ट आर्थिक निकालांच्या अंतिम आवृत्तीत अद्ययावत ३१ मार्च, २०२६ रोजी समाप्त झालेल्या तिमाही व वर्षासाठीचे लेखापरीक्षित आर्थिक निकालांच्या अंतिम आवृत्तीत अद्ययावत केले आहेत. हे निकाल संशोधित स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर संपूर्ण स्वीकार्य संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

टिकाण: मुंबई  
दिनांक: २९/०५/२०२६

ब्ल्यू पर्ल अॅग्रीकल्चर्स लिमिटेड तर्फे  
सद/-  
जगदीश कुमार साहस्राई  
व्यवस्थापकीय संचालक - डिआयएन: १०२१८८०४

## UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151  
Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Talaja, Navi Mumbai - 410208  
Phone: 022 - 27412728 Email: uvdh129@gmail.com Website: www.uvdh.com

### STATEMENT OF AUDITED (STANDALONE AND CONSOLIDATED) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2026

The Board of Directors of the Company, at their meeting held on May 30, 2026 approved audited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2026

The Full financial results of the Company along with the Auditor's Report are available on the Stock Exchange website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and are also posted on the Company's website at <http://www.uvdh.com/disclosures-under-regulation-46-of-lodr/financials> and which can be accessed by scanning the following Quick Response (QR) code.



For and on behalf of the Board of Directors of  
United Van Der Horst Limited  
Sd/-  
Jagmeet Singh Sabharwal  
Chairman & Managing Director  
00270607

Place: Navi Mumbai  
Date: May 30, 2026

Note: The above Intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 and SEBI Circular No. SEBI/HO/38/13/11(2) 2026-MIRSD-PoD/IR/3750/2026 dated January 30, 2026 has allowed opening of a special window to facilitate re-lodgement of transfer requests of physical shares lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned/not attended due to deficiency in the Documents/process/otherwise. This special window for re-lodgement of transfer deeds is available to only those investors whose transfer deeds were lodged prior to April 1, 2019 for transfer of physical shares and rejected/returned due to deficiency in documents. Investors who have missed the earlier deadline are requested take advantage of this opportunity. This special window shall be open for a period of one year from February 05, 2026 to February 04, 2027. Shareholders who wish to avail the opportunity are requested to submit the original transfer documents, after rectifying the deficiencies raised, to the Company's Registrar and Transfer Agent M/s. MUFJ Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Pvt. Ltd.) Kindly note that the re-lodged shares shall not be issued only in dematerialized form.

## WAGEND INFRA VENTURE LIMITED

CIN - L67120MH1981PLC025320  
Regd. Office: No. D 310 Crystal Plaza, opposite Infinity Mall, New link Road, Andheri West, Mumbai 400053  
Website: www.wagendinfra.in Tel: 022-4600 2079 Email ID: agarwalholdings@gmail.com

Particulars	Amount in lacs				
	Quarter Ended 31.03.2026	Quarter Ended 31.12.2025	Quarter Ended 31.03.2025	Year Ended 31.03.2026	Year Ended 31.03.2025
Total Income from Operations (Net)	78.40	66.22	-	243.02	5.80
Net Profit/Loss from ordinary Activities before Tax	3.32	0.36	(10.48)	4.6	3.10
Net Profit/Loss for the period after Tax (after extraordinary items)	2.10	0.36	(11.29)	3.37	2.29
Equity Share Capital	942.50	942.50	942.50	942.50	942.50
Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	-	-	-	-	-
Earning Per Share (before Extraordinary items)	0.00	0.00	(0.02)	0.01	0.00
Basic EPS (Rs.)	0.004	0.001	(0.024)	0.01	0.005
Diluted EPS (Rs.)	-	-	-	-	-

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results is available on BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on Company's website (<https://wagendinfra.in>). The same can be accessed by scanning the QR code.

For Wagend Infra Venture Limited  
Sd/-  
Mr. Munnalal Jain  
Managing Director  
DIN: 10478345

Date: 01.06.2026  
Place: Mumbai

रोज वाचा है. 'मुंबई लक्षदीप'

**PUBLIC NOTICE**  
TAKE NOTICE THAT my client Ms. Pushkarni Bhalerao was a joint member with Mr. Roshan Suvarna (before marriage names) and holding residential Flat No.1602, at M.K. Gabino Co-op Housing Society Ltd.(sra), having address situated at Jai Bhavani Mata Marg, Amboli, Andheri(w), Mumbai-58, Flat No. 1602 was purchased in joint name from M/s. A.R.Gabino Developer, with duly execution and registration of Agreement for Sale having its Regn No.BDR-17-7165-2023, and holding Share Certificate No. 77 of 10 shares of Rs. 50/- each issued by the M/s. M.K. Gabino CHSI, on 22.06.2022, are married couples and are staying in Flat No. 1602, at M.K. Gabino Society. Mr. Roshan S. Suvarna, was died issueless and intestate on 31/3/2026, without any nomination leaving behind married wife Mrs. Pushkarni Bhalerao@ Suvarna only as the legal heir of deceased to claim his flat no. 1602, 50% share of deceased at the time of his death as class-I heirs under the provisions of Hindu Succession Act 1956. And now deceased joint member's wife Mrs. Pushkarni Bhalerao@ Suvarna, intends to legally transfer 50% share of deceased into her name with making an application before M/s.M.K. Gabino Co-op Housing Society Ltd. I CALL UPON PUBLIC AT LARGE that if anyone having any kind of claim, settlement, or equitable title share objection, for transfer of 50% joint share of deceased member into the name of Mrs. Pushkarni Bhalerao @ Suvarna, by society, such claimants or objection holding person or persons may submit their objections or claims, with documentary supporting proof for their claim, within period of 28 days from the publication of this notice, to undersigned or society thereafter received claim objections are waived off WHICH TAKE NOTE.  
Place: Andheri  
Date: 01.06.2026  
Sd/-  
Adv Tejpal M.Satagouda-Jain  
7/326, S-3, Charkop,  
Kandivali-w, Mumbai-67.  
9987498454 / [tejpalms@gmail.com](mailto:tejpalms@gmail.com)

## ARCO LEASING LIMITED

CIN L65910MH1984PLC031957  
Regd Address : Plot No. 123, Street No. 17 M.I.D.C. (Marol), Andheri (E), Mumbai - 400093 India  
Email id [arcolensingit@gmail.com](mailto:arcolensingit@gmail.com) TEL: (91-22) 6693 6311-3  
AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2026  
In compliance with Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Board of Directors of Arco Leasing Limited ("the Company") at its meeting held on Saturday, 30 May 2026 approved the Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the quarter and year ended 31 March 2026 ("results").

The Results along with the Audited Reports issued by M. C. JAIN & Co, Statutory Auditors of the Company are available on the Website of the Company [www.arcolensing.com](http://www.arcolensing.com) and on the websites of Stock Exchange i.e BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)  
In Compliance with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby notify that the same (results) can also be accessed by scanning the following Quick Response (QR) code:  
For Arco Leasing Limited  
Sd/-  
Akash Dubey  
Managing Director  
DIN: 08731219  
Place: Mumbai  
Date: 30.05.2026

### जाहीर सूचना

यादारे सूचित करण्यात येते की, श्री. वित्तीयार्थी वृद्धभायार सोनेचा, हे रुसमजी आदर्श गिगल वी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे संयुक्त सभासद होते आणि त्यांच्याकडे प्रत्येकी रु. १००/- (एक रुपये बरोच) दर्शनी मूल्य असलेल्या पूर्णतः अदा केलेल्या १० (दहा) समभागांमध्ये, जोर अविश्विष्ट क्रमांक ५२१ ते ५३० (दोन्ही समाविष्ट) असलेल्या, दिनांक २१/०९/२०१५ च्या जोर प्रमाणपत्र क्र. ५३ अंतर्गत नोंद असलेल्या समभागांमध्ये ५०% अविभाजित हिस्सा, हाक, मालकी आणि/किंवा हिस्सेसंबंध होते व सोसायटीच्या इमारतीतील 'बी' विंगमधील निव्वळ मजल्यावरील फ्लॅट क्र. ३५, क्षेत्रफळ ७६५ चौ. फूट (आठपैठ क्षेत्र) किंवा त्याच ७९.०९ चौ. फीट याचा वापर, उभाओण, वास्तव्य व तात्पुरत्या ठेक न्याय्याकडे होतो. त्यांचे १७/०९/२०१५ रोजी कोकोतेजी मृत्युपत्र व नवत निमज झाले असत त्यांच्या पश्चात (ii) श्री. अर्जुन वित्तीयार्थी अर्क वित्तीयार्थी सोनेचा, (iii) श्री. विंदू संधीय पोपट अर्क वित्तीयार्थी सोनेचा आणि (iii) श्री. मनीष वित्तीयार्थी सोनेचा हे वारस व कायदेशीर प्रतिनिधी आहेत.

सदर मृत सभासदाच्या सोसायटीच्या भागाबाबलवालील / मालमतेतील समभाग व हिस्सेसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत कोणत्याही वारसाचा / वारसांचा किंवा इतर दावेदारांचा / हकदारांचा दावा अथवा हकत असल्यास, या सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ (पंधरा) दिवसांच्या अत, अशा दाव्याच्या / हकतीच्या समर्थनास आवश्यक कागदपत्रांच्या प्रती व इतर पुतायांस सोसायटीकडे सादर करण्यात, असे सोसायटीतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

वरील कालावधीत कोणताही दावा / हकत प्राप्त न झाल्यास, सोसायटी मृत सभासदाच्या वारसाकडून प्राप्त अर्जांनुसार संबंधित वारसाचे नाव जोर प्रमाणपत्रावर समाविष्ट केले आणि सोसायटीच्या उपविधिनुसार मृत सभासदाच्या भागाबाबलवालील / मालमतेतील समभाग व हिस्सेसंबंध याबाबत आवश्यक की कार्यवाही करण्यास स्वतंत्र राहिल. मृत सभासदाच्या भागाबाबलवालील / मालमतेतील समभाग व हिस्सेसंबंधांच्या हस्तांतरणासंबंधित प्राप्त होणारे दावे / हकती यांचा निपटारा सोसायटीच्या उपविधिनुसार करण्यात येईल. सोसायटीचे नोंदणीकृत उपविधि यांची प्रत दावा करणारे / हकत घेणारे व्यक्ती पाहणीसाठी सोसायटीच्या कार्यालयात किंवा सोसायटीच्या सचिवांकडे, या सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून त्याची मुदत संपेपर्यंत दररोज सकाळी १०.०० ते १०.०० वा येऊन उपलब्ध असेल.

कोणत्याही दावेदारास, दावा किंवा हकत असल्यास, त्याचे सचिव / अध्यक्ष, रुसमजी आदर्श गिगल वी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ऑफ माय रोड, आदर्श सुधालय लेन, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ या पत्त्यावर सोसायटीचे सचिव / अध्यक्ष यांच्याकडे आपला दावा / हकत सादर करावी.

रुसमजी आदर्श गिगल वी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड  
यांच्यातर्फे व त्यांच्यावतीने  
अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष  
टिकाण: मुंबई दिनांक: ०१/०६/२०२६

महाराष्ट्र शासन  
अपर जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांचे कार्यालय  
जय जगत घर, लखिद भातसिम मॉन, फोर्ट, मुंबई ४०० ००१  
दुष्कमी क्र.: ०२२ - २२६२००१३ ई-मेल: [adcolombmumbai@gmail.com](mailto:adcolombmumbai@gmail.com)

जाहीर नोटीस (अपील क्र.५७२/२०२५)  
..... अचिलार्थी  
विरुद्ध  
..... उत्तरार्थी

सहायक आयुक्त जी / दक्षिण विभाग व इतर ०३  
प्रति,  
१. खखड भिमजी वाघ  
रामदेवनाग झोपडपट्टी, जे. आर. नोरीचा मार्ग,  
आर्थ रोड, जेलच्या मार्ग, सातरला,  
जेकर संकल, मुंबई - ४०० ०११.  
..... उत्तरार्थी क्र.०४

सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास सूचित करण्यात येते की, अचिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारण, निव्वळन व पुनर्विभाग) अधिनियम, १९७९ मधील कलम ३५ अंतर्गत मा. अपर जिल्हाधिकारी तथा अचिलार्थी प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जगत घर, शाहद भातसिम रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे रामदेवनाग सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परि-11 मधील अ. क्र. २०६ व खखड भिमजी वाघ यांचे नाव नसून असून / आपणाकडून खखडी केलेली असून सदर संस्थेच्या परि खखड मधील अ.क्र. २०६ वरील आपले नाव कमी करून स्वतः चे नाव समाविष्ट करून पात्र करणीसाठी अचिलार्थी यांनी अपील अर्ज दाखल केलेला आहे. प्रस्तावित दावा केल्याने झोपडी आपणाकडून खखडी केलेली असल्याने आपणास उत्तरार्थी क्र.०४ केल्या आहे. प्रकृती दि. १५.०४.२०२६ रोजीचे सुनावणी मध्ये आपण गैरहजर असल्याने मा. अपर जिल्हाधिकारी तथा अचिलार्थी प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणास पुढील सुनावणी ताखेबाबत जाहीर नोटीसीद्वारे अनावत कागचेचे निदर्श दिले आहेत.

सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास सूचित करण्यात येते की, सदर प्रकणामध्ये आपण उत्तरार्थी क्र. ०४ असून, दि. ०३/०६/२०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अचिलार्थी प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालगत सुनावणी आवेदनित केलेली आहे. तरी सदर सुनावणीस आपण उभिरित / हजर राहू. आपली वाचू मांडावी. उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपण प्राधिकृत प्रतिनिधी उभिरित न राहिल्यास, आपणास काहीही सांगण्याचे नाही, असे गृहित धरून प्रकृती गुणवत्तर निर्णय घेण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सही /  
सहायक महसूल अधिकारी  
अपर जिल्हाधिकारी कार्यालय,  
मुंबई शहर

## एस्सार (इंडिया) लिमिटेड

वर्ष	संसलेली तिमाही		संसलेली वर्ष	
	३१.०३.२०२६	३१.१२.२०२५	३१.०३.२०२६	३१.०३.२०२५
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कामकाजानुसार एकूण उत्पन्न	३,४८२.८३	३,१४९.१७	२,५२०.८२	१,९८९.०८
निव्वळ नफा / (तोटा) (कर आणि/किंवा असाधारण बाबिनंतर)	२,९९९.३५	१,५६.४७	(९६.८५)	१,५६९.३५
कालावधीतील नफा / (तोटा) (असाधारण बाबिनंतर)	२,९९९.३५	१,५६.४७	(९६.८५)	१,५६९.३५
कालावधीतील कालानुरूप निव्वळ नफा / (तोटा)	२,५०९.९९	(८६.४०)	(२२३.९५)	१,९९३.६९
भागाबाबलवाली (भागीदारी दर्शनी मूल्य रु. १०/-)	२,०४४.२५	२,०४४.२५	२,०४४.२५	२,०४४.२५
वर्षाची निमी (मागील वर्षाच्या ताळेबंदीत दर्शविल्याप्रमाणे पुनर्व्यवधान राहिली गेली नसून)	-	-	-	२,९९३.६९
प्रति शेअर उत्पन्न (प्रत्येकी रु. १०/-)	१२.२४	(०.२८)	(१.१०)	५.४५
मूलभूत आणि सौम्यीकृत	१२.२४	(०.२८)	(१.१०)	५.४५

१. ३१.०३.२०२६ रोजी संयलेल्या तिमाही आणि वर्षाच्या लेखापरीक्षित आर्थिक निकालांच्या तपशीलवार मसुद्याचा वरील उतारा आहे. ज्याचे पुनरावलोकन लेखापरीक्षण समितीने त्याच्या ३० मे, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत केले आहे आणि सारांशक नकदने त्याच्या ३० मे, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत चालू मंजुरी दिली आहे.

२. वरील उतारा सही (सुचीबद्धता आणि इतर प्रकृतीकरण आवश्यकता) विषय, २०१५ मधील निमज ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या वेवसाहद्वारे ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) आणि कंपनीच्या वेवसाहद्वारे ([www.esaar.in](http://www.esaar.in)) उपलब्ध आहे.

एस्सार (इंडिया) लिमिटेडसाठी  
सही /  
वित्तीय डी वॉर्न  
पूर्ण-वेळ संचालक  
दिनांक: ३०.०५.२०२६  
टिकाण: मुंबई.

## ASGARD ALCOBEV LIMITED

(Formerly known as Banganga Paper Industries limited)  
CIN: L11010MH1984PLC038082  
Regd. Office: Sr. No. 186, Gavalwadi Road, Ashewadi, Ranshik, Maharashtra 422003  
Tel. No: 91 8974948035 Email: info@asgardalcobev.com, Website: www.asgardalcobev.com

### Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2026

Sr. No.	Particulars	Quarter ended	
---------	-------------	---------------	--